

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED

Ref. No.: WIL: SEC: 2022 Date: 09/02/2022

National Stock Exchange of India Ltd Corporate Action Department Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai 400 051.

Fax: 26598237/38, 66418126/25/24

Scrip Code: WALCHANNAG

BSE Ltd.

Corporate Relations Department 1st floor, New Trading Ring, Rotunda Bldg P.J. Tower,

Mumbai 400 001.

Fax:: 22723121/2039/2037

Scrip Code : 507410

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement for transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

As per Regulation 30 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement published in The Financial Express in all Edition and Mumbai Lakshdeep titled as Notice to Equity Shareholders of the Company (Transfer of equity shares of the Company to the Demat Account of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

Please take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Walchandnagar Industries Ltd.

G. S. Agrawal Vice President (Legal & Taxation) & Company Secretary

Encl.: As above

STANDAL ONE

FINANCIAL EXPRESS

DELTA INDUSTRIAL RESOURCES LIMITED

CIN: L52110DL1984PLC019625

Regd. Off: 325, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110 085 Ph No.: 9810260127 | Email ID: deltaindltd@gmail.com | Website: www.dirl.in

SI No.	Particulars	Quarter Ended 31/12/2021 (Unaudited)	Year to date Figures (Nine Months Ended) 31/12/2021 (Unaudited)	Corresponding 3 Months Ende in the previous year 31/12/2020 (Unaudited)
1.	Total income from operations	121.06	161.79	13.09
10.0	Net Profit / (Loss) for the period	122002	100000	1000000
	(before Tax, Exceptional &/or Extraordinary items)	(22.55)	(15.87)	9.33
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	77667		
,	(after Exceptional and/or Extraordinary items)	(22.55)	(15.87)	9.33
9,	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(20.81)	(15.90)	6.90
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax)	(20.01)	(10.00)	0.30
	and other Comprehensive Income (after tax)]	(20.96)	(15.29)	7.14
	Equity Share Capital	539.30	539.30	539.30
t:	Reserves (excluding Revaluation Reserve as shown	(40.07)	/40 273	/20 04)
8.	in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -	(49.27)	(49.27)	(38.81)
	1. Basic :	(0.39)	(0.29)	0.13
	2. Diluted :	(0.39)	(0.29)	0.13

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Quarterly Financial Results are available on the Website of the Company i.e (www.dirf.in) and website of the stock Exchange(s) (www.bse-india.com) and (www msei in)

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 08th February, 2022.

The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with IND -AS rules (As amended).

> For and on behalf of the Board of Directors **Delta Industrial Resources Limited**

Date: 08.02.2022 Pawan Kumar Mittal (Director) Place: New Delhi DIN: 00749265

BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U27101WB2002PTC095499 LIQUIDATOR - CA. KANNAN TIRUVENGADAM (Reg. No. IBBI/IPA-001/IP/P00253/2017-18/10482)

Notice is given to the public in general that the Asset Lot of BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor") is proposed to be sold in accordance with clause (c) of regulation 32, sub-regulation (1) of regulation 33 and Schedule I of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 through e-auction platform. The interested applicants may refer to the detailed e-auction process memorandum available at https://ncltauction.auctiontiger.net or www.brggroup.in Date of Auction 4th March 2022

Last Date for Submission of Bid Documents	28th February 2022	022
Last Date for Submission of Earnest Money Deposit	28th February 20	022
Particulars of The Asset	Reserve Price	Earnest Money Deposit
Asset Lot - Sale of Nickle Ore (Steel Scrap) Lying at Vizag Port	INR 17,26,29,757.84	INR 1,72,62,975.78

E-Auction will be held for sale of the Asset Lot of the Corporate Debtor on an "AS IS WHERE BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation, warranty or indemnity and will be conducted

II. This Notice shall be read in conjunction with the Sale Process Memorandum dated 17th February 2022 containing details of the Assets, online E-Auction Bid Form Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of the E-Auction which are available on the https://ncltauction.auctiontiger.net or www.brggroup.in. For further details, please visit https://ncltauction.auctiontiger.net or www.brggroup.in or send an e-mail to ramprasad@auctiontiger.net / nclt@auctiontiger.net / calkannan@gmail.com auctionbrg@gmail.com.

*Disclaimer: The Advertisement purports to ascertain the interest of Bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process involved herein, without giving reasons, at any time, and in any respect. Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines, shall be notified on the website of the Corporate Debtor at www.brggroup.in.

CA. KANNAN TIRUVENGADAM Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00253/2017-18/10482 Liquidator for BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED Address: Netaji Subhas Villa, 18 Karunamoyee Ghat Road Place : Kolkata Flat 3C, Kolkata 700082, West Bengal, India Date : 9th February 2022 E-mail: calkannan@gmail.com / auctionbrg@gmail.com



WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces, Tardeo Road,

Mumbai - 400034. CIN: L74999MH1908PLC000291, Tel.: (022) 23612195/96/97, Fax: (022) 23634527, E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.com

Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor and Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the "Rules"), the equity shares of the company in respect of all shares of which Dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

In pursuance of IEPF Rules, the Company has sent necessary intimation to the concerned shareholders who have not claimed / encashed dividend for the Financial Year 2013-2014 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. The details of such shareholders have been uploaded on the website of the Company at www.walchand.com. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

The Company has uploaded full details of such shareholders whose unpaid/ unclaimed dividend and shares are to be transferred to the IEPF Authority on its website www.walchand.com under Investor's Section. Shareholders are requested to refer the said website to verify the details of unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority for the financial year 2013-2014, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF Authority. The original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF Authority.

The shareholders may note that if no communication is received by the Company or its Registrar & Share Transfer Agent from the concerned shareholders on or before March 21, 2022, the Company will proceed to transfer both the unclaimed dividend and the shares to IEPF Authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares & dividend from IEPF Authority by making an application in prescribed Form No. IEPF 5 online and sending a physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) alongwith requisite documents enumerated in the Form No. IEPF 5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

In case shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Company's Registrar and Transfer Agent (RTA) at Link Intime India Private Limited, Unit: Walchandnagar Industries Limited, C-101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Tel:- 022-49186000. Email: iepf.shares@linkintime.co.in or may contact the Company at the address / email / telephone number mentioned above.

For Walchandnagar Industries Limited G. S. Agrawal Vice President - (Legal & Taxation) Place: Mumbai


Date : February 08, 2022 & Company Secretary

NOTICE

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENTS (SIDs) / KEY INFORMATION MEMORANDUMS (KIMs) CUM APPLICATION FORMS OF SCHEMES OF SBI MUTUAL FUND

Notice is hereby given that in terms of SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020, Risk-o-meter of the following Schemes of SBI Mutual Fund stands revised as

Sr. No.	Name and Type of the Scheme	Existing Risk-o-meter	Revised Risk-o-meter
11	SBI Dynamic Bond Fund An open-ended dynamic debt scheme investing across duration. A relatively high interest rate risk and relatively low credit risk	RISKOMETER Investors understand that their principal will be at low to moderate risk	RISKOMETER Investors understand that their principal will be at moderate risk
2	SBI Credit Risk Fund An open-ended debt scheme predominantly investing in AA and below rated corporate bonds (excluding AA+ rated corporate bonds). A relatively high interest rate risk and relatively high credit risk	RISKOMETER Investors understand that their principal will be at moderately high risk	RISKONETER Investors understand that their principal will be at high risk.
3	SBI Magnum Ultra Short Duration Fund An open-ended ultra-short term debt scheme investing in instruments such that the Macaulay Duration of the portfolio is between 3 months to 6 months (Please refer to page no. 20 for details on Macaulay's Duration). A relatively low interest rate risk and moderate credit risk	RISKONIETER Investors understand that their principal will be at moderate risk	RISKOMETER Investors understand that their princips will be at low to moderate risk
4	SBI Magnum Gilt Fund An open-ended Debt Scheme investing in government securities across maturity. A relatively high interest rate risk and relatively low credit risk	RISKOMETER Investors understand that their principal will be at low to moderate risk	RISKOMETER Investors understand that their princips will be at moderate risk
5	SBI Banking & PSU Fund An open-ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, Public Sector Undertakings, Public Financial Institutions and Municipal Bodies. A relatively high		



A close-ended Capital Protection Oriented

An open-ended debt scheme investing

predominantly in floating rate instruments

(including fixed rate instruments

converted to floating rate exposures using

swaps/ derivatives). A moderate interest

SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series

A close-ended debt scheme. A relatively

high interest rate risk and relatively low

SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series

A close-ended debt scheme. A relatively

High Interest rate Risk and a Relatively

rate risk and relatively low credit risk

48 (1458 Days)

56 (1232 Days)

Low Credit Risk


credit risk

SBI Floating Rate Debt Fund


interest rate risk and moderate credit risk

SBI Capital Protection Oriented Fund











will be at moderate risk

Investors understand that their principa

All other details of product labeling and terms and conditions of the above mentioned Schemes remain unchanged. This notice cum addendum forms an integral part of the Scheme Information Document(s)/Key Information Memorandum(s) cum Application Forms of the above mentioned Schemes of SBI Mutual Fund as amended from time to time.

Investors are requested to kindly take note of the above.

For SBI Funds Management Limited Sd/-

Place: Mumbai Date: February 08, 2022

Vinay M. Tonse Managing Director & CEO

Asset Management Company: SBI Funds Management Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PLC065289), Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 · Fax: 91-22-67425687 · E-mail: partnerforlife@sbimf.com · www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBIMF/2022/FEB/05

PATEL KNR HEAVY INFRASTRUCTURES LIMITED

CIN: U70102TG2006PLC049949 Regd Office: KNR House, 4th Floor, Plot No.114, Phase-1, Kavuri Hills, Hyderabad - 500033. Ph: +91 40-40268761/62, Fax: +91 40-40268760

EXTRACT OF UN AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021 (RSIN LAKHS)

		STANDALONE				
SI	PARTICULARS	Quarter	Quarter	9 Months	Year	
No		Ended 31-12-2021	Ended 30-09-2021	Ended 31-12-2021	Ended 31-03-2021	
		Unaudited			Audited	
1.	Total income from operations (net)	1,644.50	2,003.48	6,141.70	8,657.47	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items#)	594.30	809.98	2,768.38	1,886.67	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	594.30	809.98	2,768.38	1,886.67	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	594.30	809.98	2,768.38	1,190.61	
5.	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit/(Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive Income					
	(after tax)]	594.30	809.98	2,768.38	1,190.61	
6.	Paid up Equity Share Capital	2,382.38	2,382.38	2,768.38	2,382.38	
7.	Earnings Per Share					
	1. Basic: (Rs.)	2.49	3.40	11.62	5.00	
	2. Diluted: (Rs.)	2.49	3.40	11.62	5.00	

Notes:

1) The above is an extract of the detailed format of year end Financial Results filed with the Stock Exchange under SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the year ended Financial Results is available on the Stock Exchange website namely, BSE Limited (www.bseindia.com), and on the Company's website: www.knrcl.com

2) 'The above financial results were reviewed and approved and taken on record by the Board in their

meeting held on 07th February 2022 3) The figures have been regrouped and/or rearranged wherever considered necessary.

For Patel KNR Heavy Infrastructures Ltd Sd/-(B.S.Reddy) Director DIN: 01675600

(K.N.Reddy) Place: Hyderabad Director Date: 07-02-2022 DIN: 00382412

AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Overnight Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on February 14, 2022*: Quantum of IDCW Name of the Scheme/Plans NAV as on

Ivalle of the Scheme/Flans	(₹ per unit) (Face value of ₹ 100/- each)@#	February 7, 2022 (₹ Per unit)
ICICI Prudential Overnight Fund		
Quarterly IDCW	0.7598	100.7600
Direct Plan - Quarterly IDCW	0.7842	100.9708

- @ The payout will be IDCW per unit as mentioned above or the distributable surplus to the extent of NAV movement since previous record date, available as on record date.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non-Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: February 8, 2022 No. 006/02/2022

Place: Mumbai

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

TEXMACO INFRASTRUCTURE & HOLDINGS LIMITED

adventz

CIN: L70101WB1939PLC009800 Read. Office: Belgharia, Kolkata -700 056, Phone: +91-33-25691500, Fax: +91-33-25412448, Website: www.texinfra.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

			STANDALONE				CONSOLIDATED						
Sr.	PARTICULARS	Quarter ended		Nine Months ended Year ended		Quarter ended			Nine Months ended		Year ended		
No.	PARTICULARS	31-Dec-2021	30-Sep-2021	31-Dec-2020	20 31-Dec-2021	2021 31-Dec-2020	0 31-Mar-2021	31-Dec-2021	30-Sep-2021	31-Dec-2020	31-Dec-2021	31-Dec-2020	31-Mar-2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	704.33	634.50	570.46	1,758.97	1,779.54	2,778.65	809.23	701.03	649.08	2,037.07	1,979.86	3,125.90
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.00	36.12	301.47	126.55	707.64	1,174.06	(71.70)	(52.36)	231.66	(81.54)	550.81	988.35
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.00	36.12	301.47	126.55	707.64	1,174.06	(9,049.21)	(52.36)	231.66	(9,059.05)	550.81	988.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.05	70.60	260.37	126.08	546.30	947.07	(9,099.10)	(17.21)	182.56	(9,094.90)	372.92	751.95
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18,302.17	1,372.62	2,139.41	22,875.81	5,554.12	6,476.96	(8,587.57)	1,565.04	2,614.67	(3,488.41)	5,452.43	6,937.09
6	Equity Share Capital	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28	1,274.28
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	53		57	8		35,560.25		50				61,455.59
8	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) -												
	Basic	0.01	0.06	0.20	0.10	0.43	0.74	(7.12)	0.16	0.57	(6.76)	0.20	0.87
	Diluted	0.01	0.06	0.20	0.10	0.43	0.74	(7.12)	0.16	0.57	(6.76)	0.20	0.87

Note:

Place : Kolkata

Dated: 7th February, 2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 7th February, 2022. The full format of the Quarter and Nine months ended Financial Results are available on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed and the listed entity (www.texinfra.in).

Utsav Parekh DIN: 00027642 Director

Sd/-

₹ in Lakhs

financialexp.epap.in





सीएसबी बँक लिमिटेड. उल्हासनगर शाखा दुकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स,

लालचक्की. उल्हासनगर-४२१००४. **ब्र.क्र.:**०२५१-२५८०२२४/९०७२६०१३४७

सुवर्ण लिलाव सूचना

सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), उल्हासनगर शाखा यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मंजूर केले आहे. त्यांना सदर सूचना देण्यात येवून संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शुल्क भरणा करण्यास कळविले होते. परंत् त्यांनी सेंबंधित खात्यातील उर्वेरित थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे, आम्ही जाही लिलावात सुवर्ण दागिन्यांच्या विक्रीद्वारे रक्कम वसुल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातन आवश्यक रक्कम उपलब्ध न झाल्यास बँकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल कोणतेही कारण न दर्शविता लिलावाची तारीख व ठिकाण बदलण्याचे अधिकार बँकेकडे राखून आहे

अ.क्र.	नाव	नविन शिल्लक	सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम)
१	जयंत छबुराव	७३०९४.५	३८.२
2	रवी	१९०४१.५	٧.٩
æ	रमेश	१९६०९.५	4.47
γ	अविनाश	२६१३१.५	९.४३
4	रजनी	९०७४२.५	२७.२६

सदर लिलाव **सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड),** दुकान क्र.६ व ७ श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हाँसनगर-४२१००४ येथील जागेत **दिनांक १५.०२.२०२२** रोज संचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकडे संपर्क करावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागीदारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैध ओळख पुरावा आणि निवास पुरावा सोबत आणावे

ठिकाण: उल्हासनगः दिनांक: ०८.०२.२०२२

प्राधिकृत अधिकारी

रोझ मर्क लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो. १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२. दूर.:०२२-२६०००७५०; ई–मेल:rmltd1985@gmail.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्य ततीय तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे याकरिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२ येथे **शनिवार, १२ फेब्रुवारी**

२०२२ रोजी दु.२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्ट नुसार आणि कंपनीच्या अंतर्गत व्यापार नियमन, नियंत्रण आणि अहवाल याबाबत कंपनी समभाग . त्यवहाराची व्यापार खिडकी विहित व्यक्ति यांच्याकरिता निष्कर्ष घोषणेपासून ४८ तास समाप्तीनंतर अर्थात १४ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येईल.

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्म ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रम) रेग्यलेशन्म २०१५ च्या नियम ४७ नस उपरोक्त सूचना कंपनीच्या www.rosemercltd.com आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेड अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रोझ मर्क लिमिटेडकरित किर्ती सावल ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: 0८.0२.२०२२ डीआयएन:०२००३८७८

निवी ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः द्वारा युनायटेड फॉस्फ्रस लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, करळी नाका, मुंबई-४०००१८. **दर**:६१२३३५००, **फॅक्स**:२६४८७५२३ वेबसाइटः www.nivionline.com, ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआयएनः एल ९९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	तपशील	7	ांपलेली तिमा	ही	संपलेली	संपलेले वर्ष	
Φ.		39.92.7029	30.09.7079	39.92.7070	39.92.7029	39.92.2020	39.03.7029
		अलेखापरिक्षत	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.90	4.23	3,\$.	3.48	Ø.0Ę	99.48
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष						
	साधारण बाबपूर्व)	0.69	0.90	₹.9	(0.8.0)	2.02	9.80
}	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	0.69	0.90	3.20	(0.82)	8.36	0.49
3	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)						
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9.88	(33.0)	4,40	8.92	0.29	Ę.Ę8
l	समभाग भांडवल	928.48	928.48	9२४.५६	9२४.५६	9२४.५६	928.48
	इतर समभाग						32.99
9	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.40/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)						
	मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	0.0€	0.00	0.7६	(0.04)	0.34	0.08

संबी (लिस्टेग ऑब्क्नेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षार सविस्तर नमुन्यातील उताच आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्शाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nivionline.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

वेबसाईटवर उपलब्ध आहे

दीप : वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ०८.०२.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले निवी ट्रेडिंग लिमिटेडकरिता सॅन्ड्रा आर. श्रॉफ व्यवस्थापकीय संचालिका

ठिकाण: मुंबई

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces, Tardeo Road, Mumbai – 400034. CIN: L74999MH1908PLC000291, Tel.: (022) 23612195 / 96 / 97, Fax: (022) 23634527,

E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.con NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor and Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the "Rules"), the equity shares of the company in respect of all shares of which Dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

In pursuance of IEPF Rules, the Company has sent necessary intimation to the concerned shareholders who have not claimed / encashed dividend for the Financial Year 2013-2014 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. The details of such shareholders have been uploaded on the website of the Company at www.walchand.com. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

The Company has uploaded full details of such shareholders whose unpaid, unclaimed dividend and shares are to be transferred to the IEPF Authority of its website www.walchand.com under Investor's Section. Shareholders are requested to refer the said website to verify the details of unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority for the financial year 2013-2014, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF Authority. The original share certificate(s) which stand registered in their name wil stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF Authority.

The shareholders may note that if no communication is received by the Company or its Registrar & Share Transfer Agent from the concerned shareholders on or before March 21, 2022, the Company will proceed to transfer both the unclaimed dividend and the shares to IEPF Authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares & dividend from IEPF Authority by making an application in prescribed Form No. IEPF 5 online and sending a physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) alongwith requisite documents enumerated in the Form No. IEPF 5, to the Nodal Office of the Company. Please also note that no claim shall lie against the Compan in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

In case shareholders have any queries on the subject matter and the Rules they may contact Company's Registrar and Transfer Agent (RTA) at Link Intime India Private Limited, Unit: Walchandnagar Industries Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Tel:- 022-49186000 Email: iepf.shares@linkintime.co.in or may contact the Company at the address / email / telephone number mentioned above

For Walchandnagar Industries Limited

Place : Mumbai Date: February 08, 2022

G. S. Agrawal Vice President - (Legal & Taxation) & Company Secretary

Sd/

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that my clients, MR. RAJENDRA SHANTILAL SHAH & MRS. RASHMI RAJENDRA SHAH are currently the co-owners of the said Flat No. 45, Fourth floor, Raj Ratan Palace C.H.S. Ltd, Plot No. 60, Shankar Lane, Kandivali (West), Mumbai- 400067, Maharashtra, India, (hereinafter referred to as "the said flat"). However as per my client knowledge.

The Original Agreement for Sale Dated. 1st August, 1976 which was made and entered into between M/s. Kayson Associates therein after referred to as the Builders the party of the one part and MRS. MINA MANSUKHLAL DHAMECHA therein after referred to as the Acquirer the party of the other part is now lost or misplaced

Police complaint has been filed by my client at Kandivali Police Station, on dated

08/02/2022 bearing Complaint No. 4030/2022. Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original occupation/possession letter/sale agreement or having any claim objection against the said intending sale in respect of the property, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known in writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17. Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

> MR. BHAVIK S. SHAH, R Com II R Advocate High Court

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. यश विनोद्कुमार अगरवाल, प्रौढ, भारतीय नागरीक, पत्ता: बी-४/७०, मालाड कोहौसोलि., पोद्दार रोड, सराफ मात्रे मंदिरा समोर, मालाड (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९७ (माझे अशील) यांनी श्री. वैभव एस. नलावडे, प्रौढ, भारतीय नागरीक पत्ता: फ्लॅट क्र.१०१ हेरंब कोहौसोलि., सहकार नगर, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००२४ (यापुढे अन्य पक्षकार) यांच्यासह ७१.५ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), फ्लॅट क्र.४डी५, ४था मजला, डी विंग, गुंदेचा ऑन्क्लेव्ह (यापुढे सदर मालमत्ता) ही जागा खरेदी करण्यासाठी, जी अन्य पक्षकाराच्या मालकीची व वहिवाटीतील आहे, गाव साकी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर आणि खालील मालमत्तेच्या अनुसुचीत सविस्तरपणे नमुदप्रमाणे मालमत्ता खरेदीसाठी व्यवहार करीत आहेत आणि सदर व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचल आहे. वरील बाब लक्षात घेता माझे अशील सर्वसामान्य जनतेस येथे कळवित आहेत की, जर कोण व्यक्तीस सदर मालमत्तेत अन्य पक्षकाराचे हिताबाबत कोणताही अधिकार, हक्क असल्यास आणि अन्य कोणी यापुर्वीच कोणताही दावा, विवाद, याचिका, अपिल किंवा इतर प्रक्रिया जसे हुकूमनामा, प्रदान किंवा अन्य आदेश सदर मालमत्तेबाबत घेतला असल्यास किंवा जर कोणास सदर मालमत्तेतील त्यांचे अधिकार अंमलबजावणीसाठी विहितप्रमाणे कोणतीही प्रक्रिया सादर करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे सर्व आक्षेप व दावा लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांच्या कालावधीत सादर करावेत. अन्यथा माझे अशील असे समजतील की, सदर मालमत्तेवर कोणताही दावा किंवा आक्षेप अस्तित्वात नाही आणि ते त्याग केले आहेत. अशा वेळी माझे अशील दोन्ही पक्षकारांद्वारे विक्री व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी.

मालमत्तेची अनुसुची

सुमारे ७१.५ चौ.मी. तत्सम ८१.१ चौ.मी. क्षेत्रफळ असलेली व्यावसायिक जागा, क्र.४डी५, ४थ मजला, डी विंग, गुंदेचा ऑन्क्लेव्ह म्हणून ज्ञात इमारत, सीटीएस क्र.९७, ९७/१ ते ९७/९, क्षेत्रफळ ६२४९.० चौ.मी. व सीटीएस क्र.९९, ९९/१ ते ९९/५, क्षेत्रफळ ५२२६.९ चौ.मी., गाव साकी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर आणि चतुसिमा पुढीलप्रमाणे: **पुर्वेस-**एस.बी. मेटल प्रा.लि. यांची ालमत्ताः **पश्चिमेस-**श्रीमती यमनाबाई एल. शेगावकर व इतर यांची मालमत्ताः **उत्तरेस-**न्य हेवन बॉल या उत्पादन कंपनीची मालमत्ता; **दक्षिणेस-**रस्ता.

लेगालिस वन स्टॉप सोल्युशन (ओपीसी) प्रा.लि.

solution.legalis18@gmail.com

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२२

Place: Mumbai

Date: 09th February, 2022

Appendix-16

(Under the Bye-law No. 35)

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the Shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society NOTICE

MR. JAYANT LAXMAN WAKANKAR, was the the second co-owner and member o Azad Nagar Prem Sagar Co-operative Housing Society Limited, Bldg No. 4, Azad Nagar, Jai Prakash Road, Andheri (West), Mumbai - 400053 having his individual 50% share and ownership rights and title and who was holding Flat No. 603, Sixth Floor who died intestate on dated. 19.10.2020, at Mumbai and who was holding five fully paid up shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 023. Now, his Widow MRS. MANJIRI JAYANT WAKANKAR and Son MR. MAYURESH WAKANKAR is hereby making an application to the society for transfer of their names in the share certificate.

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period. For and behalf of

Azad Nagar Prem Sagar C.H.S. limited Place: Mumbai Date: 09th February, 2022 Chairman/Secretary



पी.डी. रोड, डॉबिवली पश्चिम शाखा: १ला मजला, पुर्णयान इमारत, दीनदयाळ रोड, दिशा मेडिकोजवळ, डॉबिवली (प.)-४२१२०२ दर.:९१-०२५१-२४९२००९. ई-मेल: vidomw@bankofbaroda.com. वेबसाईट: www.bankofbaroda.com

(नियम ८(१)) ताबा सूचना (फक्त स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे मिक्यरीटायदेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटम ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **बँक ऑफ बडोदा, डोंबिवली पश्चिम शाख (व्हीजेडीओएमडब्ल्यु)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २०० या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **१३.१०.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/सह-अर्जदार **श्री. प्रभाकर महिपत हले/श्रीमती नीता प्रभाक** हुले, पत्ता: खोली क्र.४, गणपती सदन, १ला मजला, कर्वे पथ, सुभाष क्रॉस रोड, डोंबिवली (पुर्व)-. ४२१२०२, जिल्हा ठाणे आणि जामिनदार श्री. नवनाथ शिवाजी डांगळे, पत्ता: खोली क्र.३३२, एस.एस.३ **सेक्टर १६, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रू.५,६८,२८२.१५ (रूपये पाच लाख अडुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी आणि पैसे पंधरा फक्त)** तसेच २८.०९.२०२१ ासून त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास ३ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर नायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ०३ फेब्रुवारी, २०२२** ोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ बडोदा, डोंबिवली पश्चिम** शाखा यांच्याकडे देव रक्कम रू.५.६८.२८२.१५ (रूपये पाच लाख अडसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी आणि पैसे **धरा फक्त)** आणि २८.०९.२०२१ पासून त्यावरील व्याज मिळून रक्कम जमा करावी

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमनेचे वर्णन फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, बी विंग, इमारत क्र.३, शिवसृष्टी कॉम्प्लेक्स, निर्मळा अंजना कोहौसोलि., जमीन एस.क्र.५३, हिस्सा क्र.ए, गाव मोहणे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील मालमत्तेचे तारण

प्राधिकत अधिका बँक ऑफ बडोदा, पी.डी. रोड, डोंबिवली (प.) शाखा ठिकाण : कल्याण, ठाणे

बेस्ट इस्टर्न हाटेल्स लिमिटेड एडिसि बेडिल नोंदणीकृत कार्यालय: ४०१, चार्टर्ड हाऊस, २९३/२९७,

डॉ.सी.एच. स्ट्रीट, मुंबई-४००००२. **CIN:**L99999MH1943PLC040199 ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l .			
	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
तपशील	-	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9६9.८५	२८३.२६	904.90
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	२३.८७	(२९.९५)	3.80
विशेष साधारण बाबनंतर)	23.60	(२९.९५)	3.80
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)	२१.२२	(३२.६०)	3.80
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२१.२२	(३२.६०)	3.80
समभाग भांडवल	9६८.५0	9६८.५0	9६८.५0
राखीव (मागील लेखावर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-
१. मूळ (रु.)	0.93	(0.98)	0.02
२. सौमिकत (रु.)	0.93	(0.98)	0.02

- लेखा समितीच्या सभेत वरील वित्तीय निष्कर्षाचे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०८.०२.२०२२ रोजी झालेल संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सदर वित्तीय निष्कर्षावर अ–फेरबव मत दिले आहे.
- संबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजर सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.co आणि कंपनीच्या www.ushaascot.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरि दिलीप व्ही. कोठारी संयुक्त व्यवस्थापकीय संचालव

जाहिर सुचना

मी, श्रीमती चंद्रकला ब्रिजलाल शम राहणार: **रामकृष्णा चाल, मिलिंद नगर** वाकोला, गावदेवी, सांताकुझ (इस्ट) **मुंबई- ४०००५५**. जाहीर करते की माझे परि **ब्रिजलाल झीलांगू शर्मा** यांचा मृत्यु दि ३०/०७/२०२१ रोजी झाला. त्यांचे नावावर

BAJAJ AUTO RE COMPACT CNG (MH02EF6090) CHASSIS NO MD2A27AZZGWB39264

ऑटो रिक्षा रजीस्टर्ड आहेत. ज्याचे कानन वारिस मी **चंद्रकला ब्रिजलाल शर्मा** आहे आणी माझे नावावर ट्रान्सफर करण्यासार्ठ R.T.O. ANDHERI (WEST) येथे अर्ज केल आहे. जर कोणाला काही हरकत असल्या त्यांनी **१५ दिवसांचे** आत R.T.O. ANDHERI (WEST) येथे संपर्क करावा.

जाहीर सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की,मी माझ्या अशिलांच्या वतीने सौ. सुनीता इंद्रवर्दन शहा, श्री. इंद्रवर्दन चंदुलाल शाह आणि श्री. नीरव इंद्रवर्दन शाह, सध्या राहणार - फ्लॅट क्र. २०२, ए विंग, भूमी गंगा, महावीर नगर, सेक्टर ११, डहाणूकर वाडी, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७. सौ. स्नीता इंद्रवर्दन शहा, श्री. इंद्रवर्दन चंदुलाल शाह आणि श्री. नीरव इंद्रवर्दन शाह यांनी फ्लॅट खरेदी केला, श्री मुलवंतराय ढोलकिया यांच्या पत्नी उषा मुलवंतराय ढोलिकया, विक्री दिनांक ०६.०५.२०११ साठी नोंदणीकृत कराराद्वारे.

मुलवंतराय ढोलिकया हे त्यांची एकुलती एक पत्नी श्रीमती उषा ढोलकिया या त्यांच्या एकमेव कायदेशीर वारस/प्रतिनिधी त्यांना सोडुन निधन पावले.

माझ्या अशिलांना विक्री आणि हस्तांतरणासाठी लिहिलेल्या अनुसूचीत अधिक विशेषतः वर्णन केलेले आहे. जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद केलेल्या जागेबाबत किंवा भागावर एफएसआय, टीडीआर, करारनामा व्यवस्था, शेअर, विक्री, मृत्युपत्र, बक्षीस, अदलाबदल, अधिभार, भाडेपट्टा, वहिवाट, परवाना, तारण, इच्छापत्र, मालकी हक हस्तांतर, लिस पेन्डन्स, परिरक्षा, ताबा उपभाडेपदा उपवहिवाट न्यास विभागणी मुखत्यारपत्र, प्राप्तीकरण, वारसाहक वाटपपत्र, कोणतेही अधिकार आणि/किंवा इतर स्वरुपाचे कोणत्याही न्यायालयाचे कोणतेही आदेश/हुकूमनामा/निर्णय किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही शेअर, अधिकार हक, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी त्यांच्या दाव्याचे पष्ट्यर्थ आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात र्डमे ल

nitindeshmukh1966@gmail.com या ईमेलद्वारे +९१ ९८१९४३३३१३ व वॉट्सअप द्वारे, या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, असे न केल्यास, अशा व्यक्तीचा दावा, जर असेल तर व्यक्तींना माफ केले गेले आहे किंवा सोडले आहे. असे मानले जाईल.

वर संदर्भीत अनुसुची (मालमत्तेचे वर्णन)

रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) च्या दर्शनी मूल्याचे ५ (पाच) पूर्ण भरणा केलेले शेअर्स. प्रत्येक विशिष्ट क्र.३१ ते ३५ अंतर्गत प्रमाणपत्र क्र. बीजी/०७ दिनांक २५/०१/ २००४ भूमी गंगा कोहौसो लिमिटेड द्वारा जारी केलेले फ्लॅट क्र. २०२, महावीर नगर, सेक्टर ११, डहाणूकर वाडी येथे स्थित भूमी गंगा को हौ सो लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये भूमी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्रमांक ३ मधील ए-विंगच्या दसऱ्या मजल्यावर ४५६ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र कांदिवली पश्चिम, जिमनीवर बांधलेले सर्व्हे ह. १६३, सीटीएस क्र.१२८अ/५४, ५६ (भाग) गाव कांदिवली, तालुका बोरिवली. दिनांक : ०९ फेब्रुवारी, २०२२ मुंबई

सही/ ॲड.नितीन देशमुख

२४०३, सिल्व्हर ओक, प्रेस्टीज रेसिडेन्सी, जी.बी.रोड, ठाणे पश्चिम ४००६१५

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Agrey
DRUGS & PHARMACEUTICALS LTD.

व्यापक औषधांचे उत्पादक व रसायने व दावकांचे विक्रेता

मुख्य कार्यालय: १०७, २०४, सहकार भवन, ३४०/४८, एन.एन. स्ट्रीट, मुंबई-४००००**९. द्र.क्र.:**०२२-६६३१३९६६, नौंद. कार्यालय: ई३४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर, जिल्हा ठाणे. दूर.:(०२५२५) २७१०४९, ई-मेल: <u>corporate@aareydrugs.com,</u> ई-मेल: <u>info@aareydrugs.com</u>, वेबसाईट: aareydrugs.com, सीआयएन: एल९१९९९१एमएच१९९०पीएलसी०५६५३८

•		`	•	य निष्कर्षाचा	`	
			1	ı	रु. लाखात,	इपीएस वगद
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपले
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	नऊमाही	ਰ
	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	39.03.707
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षितत	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून महसूल	१४०२६.७०	१३४६४.९०	९५१२.३0	३७२४३.३८	१७०१६.४७	३४८४१.६
इतर उत्पन्न	१२.७४	८१.४९	२०८.९६	१६१.३१	५३७.६६	608.8
एकूण उत्पन्न (१+२)	88.95.88	१३५४६.३९	९७२१.२६	39808.89	१७५५४.१३	३५५४३.
खर्च	- (1			, ,,,		
अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	१३३०२.६२	१३४२८.२२	१००५०.११	३५१८३.५३	१७५७६.४६	३३९२५.
ब. वस्तुंच्या यादीतील बदल, चालु कार्य व		,,,,,,,,				
व्यापारातील साठा	२१६.५९	(४९५.७५)	(८७३.०६)	448.80	(१२९९.२९)	(१४६.४
क. कर्मचारी लाभार्थी खर्च	३२.८६	१२.५६		५६.२८	(,	39.0
ड. सर्वसाधारण प्रशासकीय खर्च	१८.३७	१७.१२	२३.९०	५२.९६	49.८८	२२५.
ई. विक्री व वितरण खर्च	१२३.१0	१०६.३५	२०९.५५	\$80.63	२९७.७१	333.
फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	40.00	40.00	२२.३५	१४0.00	६७.०५	99.
ग. वित्तीय खर्च	89.00	€0.90	\$0.66	१५६.९९	१८७.५९	283.
ह . इतर खर्च	२७.१०	५४.६२	46.88	११०.६९	१५३.९६	
एकूण खर्च (४)	१३८१९.६४	? 3 ? 3 %.03	9440.93	३६५९९.६८	१७०४३.३७	38987.
अपवादात्मक बाब व करपुर्व नफा(+)/						
तोटा(-) (३-४)	२१९.८०	३१२.३६	१७०.३३	८०५.०१	५१०.७६	رېو.
अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	
करपुर्व नृफा(+)/तोटा(-) (५-६)	२१९.८०	३१२.३६	\$60.33	८०५.०१	५१०.७६	८३०.
कर खर्च:	(51 44)	(2.4.4.4)		()		(000.
अ. चालु कर	(२५.00)	(२८.००)	-	(७५.00)	-	(१६६.४
ब. स्थगित कर	_	-	-	-	-	(१२.३
कालावधीकरिता नफा(+)/तोटा(-) (७-८)	998.60	२८४.३६	१७०.३३	७३०.०१	५१०.७६	६५१.
इतर सर्वंकष उत्पन्न (ओसीआय)						
बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत नाही		-	-		-	
आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
पुनवर्गिकृत नाही		-	-		_	
बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत आहे		-	-		-	
आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
पुनवर्गिकृत आहे		-	-		-	
एकूण सर्वंकष उत्पन्न		-	-		-	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	998.60	२८४.३६	१७०.३३	90.08	५१०.७६	६५१.
उत्पन्न प्रतिभाग						
अ. मूळ ईपीएस	0.69	१.२२	€0.0	2.66	२.१८	۲.
ब. सौम्यिकृत ईपीएस	0.69	१.२२	€0.0	2.66	२.१८	۲.
भागांची संख्या	२५३८४६८४	२३३८४६८४	२३३८४६८४	२५३८४६८४	२३३८४६८४	२३३८४६
भागधारणेची टक्केवारी	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००
भरणा केलेले समभागभांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	२५३८४६८४०	२३३८४६८४०	233C8£C80	२५३८४६८४०	२५३८४६८४०	२३३८४६८

---वरील निष्कर्ष हे भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार पुनर्नमुद केले आणि ०८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत लेखासमितीद्वारे मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.

गुंतवणुकदारांच्या तक्रारीची स्थिती: ०१.१०.२०२१ रोजी प्रारंभी शिल्लक-शून्य, तिमाहीदरम्यान प्राप्त-२, तिमाहीदरम्यान निवारण-२, ३१.१२.२०२१ रोजी शिल्लक-शून्य.

. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पर्नगठीत केले

संचालक मंडळाच्या आदेशान्व आरे ड्रग्ज ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरित सही/

(मिहीर आर. घटालीया

डीआयएन:००५८१००५

ADVANCE LIFESTYLES LIMITED

Regd. office-2nd Floor, West Wing, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Worli, Mumbai-400 025 CIN: L45309MH1988PLC268437, Website: www.advance.net.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 DECEMBER 2021

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31 Dec 2021 (Unaudited)	Nine Month Ended 31 Dec 2021 (Unaudited)	Quarter Ended 31 Dec 2020 (Unaudited)
1.	Total income from operations (net)			
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax			
	(before Extraordinary items)	(493,497)	(2,082,378)	(1,588,881)
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(493,497)	(2,082,378)	(1,588,881)
4.	Equity Share Capital	31,128,750	31,128,750	31,128,750
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
	Balance Sheet of previous year)	266,092,865	266,092,865	269,695,804
6.	Earnings Per Share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (Not Annualized)			
	1) Basic:	(0.16)	(0.51)	(0.49)
	2) Diluted:	(0.16)	(0.51)	(0.49)
7.	Earnings Per Share (After extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (Not Annualized)			
	1) Basic:	(0.16)	(0.51)	(0.49)
	2) Diluted:	(0.16)	(0.51)	(0.49)

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 08.02.2022
- 2. The financial results for the quarter ended December 31,2021 have 🛮 been reviewed by the statutory auditors 3. The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended December 31,2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Also on the Company's website: www.advance.net.in

For and on behalf of the Board (Pradeep Agarwal)

Date: 08.02.2022

Place: Mumbai

नों. कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

दू: ९१–२२–६६७०८६००, फॅक्स: ९१–२२–६६७०८६५०. **ई–मेल आयडी: geecee.investor@gcvl.in**; वेबसाईट: www.geeceeventures.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीचे संक्षिप्त स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(प्रति समभाग माहिती व्यतिरिक्त रू. ल								
	स्वतंत्र			एकत्रित				
संपलेले तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेले तिमाही	संपलेले तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेले तिमाही			
३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०			
६,७३०.६५	८,६०३.९१	9,493.03	६,८५५.३१	८,९६६.५५	9433.83			
9,330.69	२,१३६.८३	893.63	9,849.98	२,३६६.१०	888.63			
9,330.69	२,१३६.८३	893.८३	9,849.98	२,३६६.१०	89.898			
9,098.83	9,६98.७३	३५९.०५	9,9२०.८२	9,८०४.८३	343.99			
9,२०७.9९	३,३२२.०७	२,१३०.८६	99६२.७०	३,५७६.७५	२४०९.९७			
२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७			
-	_	_	-	-	-			
४.८६	७.७२	9.02	4.30	८.६३	9.६९			
४.८६	७.७२	৭.७२	4.30	८,६३	9.			
	तिमाही 39.42.२०२१ ६,७३०.६५ 9,३३७.८१ 9,०१६.९३ 4,२०७.१९ 2,०९१.१७ 8.८६	संपलेले तिमाही निक्नमाही 39.92.2029 ३9.92.2029 ६,७३०.६५ ८,६०३.९९ 1,३३७.८९ २,१३६.८३ 1,३३७.८९ २,१३६.८३ 1,२०७.९९ २,९३८.७३ 2,०९१.९७ २,०९१.९७	संपलेले तिमाही संपलेले नऊमाही संपलेले तिमाही 39.92.२०२१ 39.92.२०२० ६,७३०.६५ ८,६०३.९१ 9,५१३.०३ 9,३३७.८१ २,१३६.८३ ४९३.८३ 9,३३७.८१ २,१३६.८३ ४९३.८३ 9,०१६.९३ 9,६१४.७३ ३५९.०५ 9,०१६.९३ 3,३२२.०७ २,०३०.८६ २,०९१.९७ २,०९१.९७ २,०९१.९७ - - - 88.८६ 0.02 9.02	स्वतंत्र संपलेले संपलेले संपलेले तंपलेले तंपलेलेले तंपलेलेले तंपलेले तंपलेले तंपलेलेले तंपलेलेले तंपलेले तंपलेलेले तंपलेलेले तंपलेलेले तंपलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेले	स्वतंत्र एकत्रित संपलेले संपलेले संपलेले संपलेले त्रंपलेले त्रदेव. त्रदेव. </td			

- (क) वरील वित्तीय निष्कर्ष हे ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.
- (ख) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंडएएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) फल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) (अमेंडमेंट रूल्स), २०१६ च्या अनुषंगाने बनवले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ॲंण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि नऊमाहीचे वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.geeceeventures.com) वर सुद्धा

जीसी व्हेंचर्स लिमिटेड करिता

श्री गौरव श्यामसुखा पूर्ण वेळ संचालक (डीआयएन - ०१६४६१८१)

ठिकाण: मुंबई

दिनांक : ८ फेब्रुवारी २०२२